



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक ६१]

शनिवार, सप्टेंबर २९, २०१८/आश्विन ७, शके १९४०

[पृष्ठे १२, किंमत : रुपये १८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—नागपूर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ. (असा.) (ना. वि. पु) म. शा. रा., अ, क्र. २०४.

जिल्हाधिकारी, यांजकडून

मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडून आदेश क्रमांक मनप-२००४/प्र.क्र. ३४/का-०६, दिनांक १७ सप्टेंबर, २००४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती, व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ (१९६५ चा महा. ४० वा) (यापुढे सदर “उक्त अधिनियम” म्हणून संबोधित केलेला) चे कलम १० पोट-कलम (१) खाली नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे **मौदा नगर** पंचायत जितक्या प्रभागामध्ये विभागण्यात येईल त्या प्रभागाची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग दर्शविणारा क्रमांक कक्ष-१२/एमयुएन-१/कावि ५७१/२०१८, दिनांक १७ सप्टेंबर २०१८ च्या आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४० वा) च्या कलम १० पोट-कलम (१) च्या परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त नगर पंचायत क्षेत्रातील रहिवाशांना माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून आलेल्या हरकतीचा सर्वकष विचार करून मी, आश्विन मुद्गल, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमाच्या कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

क्रमांक कक्ष-१२-एमयुएन-१-कावि-६०५-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४० वा) च्या कलम १०, पोट-कलम (२) अन्वये आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, नागपूर विभाग, नागपूर यांचे पत्र क्रमांक एम.यु.एन.-१९(३)-कावि-२३७-२०१८, दिनांक २५-०९-२०१८ च्या आदेशान्वये त्यांनी **मौदा** नगर पंचायतीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सदस्यांची संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या.

ना.-एक-अ.-१ (१८१८).

(१)

(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	०९
(अ) अनुसूचित जाती करिता	०२
(ब) अनुसूचित जमाती करिता	०२
(क) नागरिकांचा मागास प्रवर्ग करिता	०५
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून)	०९
(४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) आणि (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल :	
(अ) अनुसूचित जाती करिता	०१
(ब) अनुसूचित जमाती करिता	०१
(क) नागरिकांच्या मागास प्रवर्ग करिता	०३
(५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	०४
(अनुक्रमांक (३) समोरील नमूद केलेल्या जागा वजा (४) समोरील नमूद केलेल्या जागा)	

(२) ज्याअर्थी, आता, मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ-नप-२०१८-प्र.क्र. १२-का-०६, दिनांक ८ ऑगस्ट, २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून व महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १० पोट-कलम (२) अन्वये प्राप्त झालेल्या प्राधिकांकांचा वापर करून मी, अश्विन मुद्गल, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त नगर परिषद क्षेत्र जितक्या भागात विभागण्यात येईल त्या प्रभागाची संख्या त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

(३) या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

अनुसूची

प्रभाग निहाय लोकसंख्या प्रभागाची व्याप्ती व आरक्षण

मौदा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक, २०१८

प्रभाग क्रमांक	प्रभागाचे नाव असल्यास	प्रभागाची एकूण लोकसंख्या अनु. जातीची लोकसंख्या, अनु. जमातीची लोकसंख्या	जागा क्रमांक	प्रभागाची व्याप्ती (उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम)	आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु. जाती/अनु. जमाती, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनु. जाती/अनु. जमाती/ ना.मा.प्र. स्त्रियांसाठी धरून)
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१		एकूण लोकसंख्या- ८४१ अनुसूचित जाती-१८६ अनुसूचित जमाती-३१		उत्तर. — सर्व्हे क्र. १९३ ते नामदेव वैद्य यांची शेती, एन.टी.पी.सी. जवळील भाग. पूर्व. — नामदेव वैद्य यांची शेती ते सुरेश हटवार यांची शेती ते परमात्मा लांजेवार यांचे घरापर्यंत. दक्षिण. — परमात्मा लांजेवार ते केसलापूर टी पॉइन्ट ते सोमेशचंद्र नंदनवार ते जुना पूल ते ज्ञानेश्वर पिसे ते सर्व्हे क्र. २८. पश्चिम. —सर्व्हे क्र. ३१ ते रामटेक हायवे तक्षशीला नगर ते सर्व्हे क्र. १९३.	अनुसूचित जाती.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
२	एकूण लोकसंख्या- ९२० अनुसूचित जाती-९४ अनुसूचित जमाती-३७		<p>उत्तर.— सर्व्हे क्र. २२६ ते सर्व्हे क्र. ३०३ सर्वसाधारण. एन.टी.पी.सी. जवळील भाग.</p> <p>पूर्व.— सर्व्हे क्र. ३०३ ते सर्व्हे क्र. ३११ ते सर्व्हे क्र. १०१ ते धांडे यांची शेती ते बाजार समिती गाळे ते अर्जुन बार.</p> <p>दक्षिण.— अर्जुन बार ते अवंती मेडीकल ते मिनर्वा बार ते अनंता लांजेवार.</p> <p>पश्चिम.— अनंता लांजेवार ते सर्व्हे क्र. १३३ ते सर्व्हे क्र. २२६.</p>		
३	एकूण लोकसंख्या- ७७५ अनुसूचित जाती-५६ अनुसूचित जमाती-८		<p>उत्तर.— सर्व्हे क्र. ३२१ ते सर्व्हे क्र. ३२३ ते सर्व्हे क्र. ३२४.</p> <p>पूर्व.— सर्व्हे क्र. ३२४ ते सर्व्हे क्र. ३३२ गोपालकृष्ण नगरी ते राजेंद्र रावते.</p> <p>दक्षिण.— राजेंद्र रावते ते सिकंदर बेग ते हेमराज सावरकर ते बंडू कुंभलकर ते दयाराम पिसे ते एकनाथ मदनकर ते सुधाकर गाढवे.</p> <p>पश्चिम.— सुधाकर गाढवे ते महाराजा इंटरप्राईजेस ते बाजार समिती संकुल ते सर्व्हे क्र. ३२८ ते सर्व्हे क्र. ३२१.</p>		सर्वसाधारण (महिला.)
४	एकूण लोकसंख्या- ८१० अनुसूचित जाती-५९ अनुसूचित जमाती-१८		<p>उत्तर.— बलवंत बमोत्रा ते ज्ञानगंगा कॉन्व्हेंट ते सर्व्हे क्र. ३४५, ३४६, ३४७ ते सर्व्हे क्र. ३५३.</p> <p>पूर्व.— सर्व्हे क्र. ३५३ ते सर्व्हे क्र. ३५६.</p> <p>दक्षिण.— सर्व्हे क्र. ३५६ ते बाभरे पेट्रोल पंप ते इस्माईल छवारे ते नंदू पिसे ते तहसील कार्यालय.</p> <p>पश्चिम.— तहसील कार्यालय ते विनायक तिजारे ते बलवंत बमोत्रा.</p>		नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला).
५	एकूण लोकसंख्या- ८९५ अनुसूचित जाती-७८ अनुसूचित जमाती-४१		<p>उत्तर.— रामलाल येळणे ते जुम्मन अन्सारी.</p> <p>पूर्व.— जुम्मन अन्सारी ते धनराज सांडेल ते रवी मेडिकल ते बस स्थानक.</p> <p>दक्षिण.— बस स्थानक ते पितांबर लंबोदरी ते अंबिका जनरल स्टोर्स.</p> <p>पश्चिम.— अंबिका जनरल स्टोर्स ते ताराचंद्र इंगळे ते दिलीप सिरसाम ते राऊत केबल ते मारोती झाडे ते रामलाल येळणे.</p>		सर्वसाधारण.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
६	एकूण लोकसंख्या- ९४८ अनुसूचित जाती-१२० अनुसूचित जमाती-२४		उत्तर.— विमल इंगळे ते डांगरे ते धनंजय कृषी केंद्र. पूर्व.— धनंजय कृषी केंद्र ते शिवदास ठवकर ते दशरथ पोटभरे ते रामचंद्र वांगे ते जनता विद्यालय. दक्षिण.— जनता विद्यालय ते पशुवैद्यकीय दवाखाना ते पाणी टाकी ते तहसीलदार क्वॉर्टर ते कमलाकर लारोकर ते रामलाल जर्वेकर. पश्चिम.—रामलाल जर्वेकर ते कंठीराम कापसे ते तुषार कावळे ते विमल इंगळे.		सर्वसाधारण (महिला)
७	एकूण लोकसंख्या- ९४३ अनुसूचित जाती-१७५ अनुसूचित जमाती-४८		उत्तर.— दीपक पेट्रोलपंप ते शासकीय आय.टी.आय. ते व्यंकटेश्वरराव रावी. पूर्व.— व्यंकटेश्वरराव रावी ते प्रमोद नाकाडे ते कारेमोरे आय.टी.आय. ते नत्थू पोटभरे दुकान. दक्षिण.— नत्थू पोटभरे दुकान ते तेली समाज भवन ते उमाशंकर यादव. पश्चिम.—उमाशंकर यादव ते फिल्टर प्लांट ते सर्व्हे क्र. २० (नदी काठ) ते देवेंद्र शर्मा ते उत्तम तांबे ते दीपक पेट्रोलपंप.		अनुसूचित जाती (महिला)
८	एकूण लोकसंख्या- ७९४ अनुसूचित जाती-१९ अनुसूचित जमाती-६१		उत्तर.— गुजरवाडा मागील कन्हान नदी काठ ते सार्वजनिक शौचालय ते विलास धनजोडे पूर्व.— विलास धनजोडे ते मालाबाई आंबागडे ते मधुकर गाढवे ते माधोराव फुलबांधे ते अशोक माथनीकर दक्षिण.— अशोक माथनीकर ते गणपतराव खरबडे ते शिवाजी शेंडे ते कन्हान नदी काठ पश्चिम.—कन्हान नदी काठ ते मस्जिद जवळील नाला ते गुजरवाडा मागील कन्हान नदी काठ		नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
९	एकूण लोकसंख्या- ९३७ अनुसूचित जाती-३८ अनुसूचित जमाती-२०		उत्तर.— राम मंदिर ते किशोर धकाते ते रामचंद्र मानकर पूर्व.— रामचंद्र मानकर ते गोविंदा जैस्वाल दारु दुकान ते गणेश आकरे ते मुन्ना डागा ते नगर पंचायत गाळे ते श्रीकृष्ण मंदिर दक्षिण.— नगर पंचायत गाळे ते श्रीकृष्ण मंदिर ते श्रीरंग हाडगे पश्चिम.—श्रीरंग हाडगे ते अरुण गाढवे ते प्रभाकर इसलवार ते राम मंदिर		सर्वसाधारण

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१०	एकूण लोकसंख्या- ७७४ अनुसूचित जाती-४६ अनुसूचित जमाती-१२२		उत्तर. — विठ्ठल कुंभारे ते राजाराम मेहर ते उपासराव काटकर ते सोमाजी निनावे ते भिकाजी पराते पूर्व. — भिकाजी पराते ते श्रीराम बाळबुधे ते निळकंठ डोनेकर दक्षिण. — निळकंठ डोनेकर ते सुभाष धनजोडे ते भगवान धनजोडे ते अर्जुन मोथरकर ते सुखदेव डेकाटे पश्चिम. — सुखदेव डेकाटे ते एकाजी मानकर ते विठ्ठल मंदिर ते नामदेव वैद्य ते विठ्ठल कुंभारे		सर्वसाधारण महिला
११	एकूण लोकसंख्या- ९३३ अनुसूचित जाती-१५५ अनुसूचित जमाती-२३		उत्तर. — इंदुबाई झलके ते मारोती बागडे ते पंचायत समिती क्वार्टर ते पंचायत समिती आवार ते रसूल पठाण दुकान ते भारत सॉ मील पूर्व. — भारत सॉ मील ते प्रकाश पांढरे ते शिवशंकर कुंभलकर दक्षिण. — शिवशंकर कुंभलकर ते हरिशंकर यादव ते लक्ष्मण बाळबुधे पश्चिम. — लक्ष्मण बाळबुधे ते कैलास भोले ते रामकिशन पराते ते जि.प. प्राथमिक शाळा ते दुर्योधन कुंभारे ते देवराव वैद्य ते कवडू मानकर ते कंठीराम कापसे ते इंदुबाई झलके.		नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला
१२	एकूण लोकसंख्या- ८८७ अनुसूचित जाती-९६ अनुसूचित जमाती-२७		उत्तर. — सर्व्हे क्र. ४५७ ते मुकुंदा पोटभरे ते दिनेश धांडे ते भगवान शर्मा ते आनंदराव भोयर पूर्व. — आनंदराव भोयर ते पेच पाटबंधारे कंपाऊंड ते गोविंद जैस्वाल ते अजय आस्वले ते ओमप्रकाश पुसदेकर ते रहेमान शेख दक्षिण. — रहेमान शेख ते सर्व्हे क्र. ४४८ ते सर्व्हे क्र. ४६५ ते सर्व्हे क्र. ४७८ पश्चिम. — सर्व्हे क्र. ४७८ ते सर्व्हे क्र. ४६६ ते सर्व्हे क्र. ४५७		नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
१३	एकूण लोकसंख्या- ७८९ अनुसूचित जाती-१२२ अनुसूचित जमाती-१७		उत्तर. — शिवम मेडिकल ते डी.डी. भोयर कॉलेज ते रबडीवाला ते सर्व्हे क्र. ३५८. पूर्व. — सर्व्हे क्र. ३५८ ते सर्व्हे क्र. ३८१. दक्षिण. — सर्व्हे क्र. ३८१ ते सर्व्हे क्र. ४३१ ते सर्व्हे क्र. ४३७. पश्चिम. — सर्व्हे क्र. ४३७ ते सर्व्हे क्र. ४३९ ते पेच पाटबंधारे कंपाऊंड ते शिवम मेडिकल.		नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१४	एकूण लोकसंख्या- ७९० अनुसूचित जाती-१२४ अनुसूचित जमाती-१९९		उत्तर. — अरमान शेख ते जनार्दन माथुरकर ते अरुण वाडीभस्मे ते राजू धनजोडे. पूर्व. — राजू धनजोडे ते अंगणवाडी ते सुखदेव भोजनकर ते पावडदौना रोड ते सर्व्हे क्र. ४७२ ते सर्व्हे क्र. ५०० ते सर्व्हे क्र. ५०३ ते सर्व्हे क्र. ५०८ ते सर्व्हे क्र. ५२१ ते सर्व्हे क्र. ५३१. दक्षिण. — सर्व्हे क्र. ५३१. पश्चिम. —सर्व्हे क्र. ५३१ ते सर्व्हे क्र. ५१५ ते सर्व्हे क्र. ४९२ ते सर्व्हे क्र. ४७६ ते हनुमान मंदिर (टाका परिसर) ते एकनाथ काटकर ते तुकाराम बुरडे ते इंद्रपाल सोमनाथे ते श्यामसुंदर धांडे ते अरमान शेख.		सर्वसाधारण
१५	एकूण लोकसंख्या- ८४७ अनुसूचित जाती-८६ अनुसूचित जमाती-३१८		उत्तर. — रविंद्र तळेगावकर ते राजू जैस्वाल ते दिवाळू वैद्य ते सुदाम वैद्य हॉटेल ते घाटोळे दवाखाना पूर्व. — घाटोळे दवाखाना ते वारलू हटवार ते आकरे ते तुळशीराम वैद्य. दक्षिण. — तुळशीराम वैद्य ते रामजी मानकर ते यशवंत कटारे ते शांता निनावे ते हरिचंद्र धकाते ते गोपीचंद चन्ने ते नामदेव कुंभारे ते बेनिराम निमजे. पश्चिम. —बेनिराम निमजे ते केशव हेडाऊ ते रामचंद्र निमजे ते राजू माथनीकर ते रविंद्र तळेगावकर		अनुसूचित जमाती महिला
१६	एकूण लोकसंख्या- ७८५ अनुसूचित जाती-३९ अनुसूचित जमाती-३१७		उत्तर. — शामराव बावणे ते मंगरु बावणे ते मंगेश शेंडे ते आनंदराव माथनीकर पूर्व. — आनंदराव माथनीकर ते कृष्णराव कुहीकर ते शंकरराव बारापात्रे ते हनुमान मंदिर. दक्षिण. — हनुमान मंदिर ते तुकाराम मेश्राम ते हरिचंद्र भुरे. पश्चिम. —हरिचंद्र भुरे ते नदी काठ ढीवर मोहल्ला नाला ते शामराव बावणे.		अनुसूचित जमाती
१७	एकूण लोकसंख्या- ९३८ अनुसूचित जाती-१३४ अनुसूचित जमाती-३२२		उत्तर. — अशोक डडमल ते गौराबाई शेंडे ते संजय पराते ते पंढरी बारापात्रे ते फकीरा सोनकुसरे ते झामा बारापात्रे ते ज्ञानेश्वर कुहीकर. पूर्व. — ज्ञानेश्वर कुहीकर ते राजेंद्र मानकर ते सोमा खोडे ते राजू चवरे ते सर्व्हे क्र. ५८० ते सर्व्हे क्र. ५६२ ते सर्व्हे क्र. ५३२. दक्षिण. —सर्व्हे क्र. ५३२ ते सर्व्हे क्र. ५४२ ते सर्व्हे क्र. ५४५. पश्चिम. —सर्व्हे क्र. ५४५ ते मोरेश्वर नंदेश्वर ते मोहन पराते ते चुन्नीलाल पराते ते अशोक डडमल (संपूर्ण नदी काठचा भाग).		सर्वसाधारण महिला

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म.शा.रा., अ.क्र. २०५.

BY COLLECTOR

In exercise of the powers conferred on me, by Order क्रमांक मनप-२००४-प्र.क्र.३४-का-०६, दिनांक १७-९-२००४ of the State Election Commissioner, Maharashtra, the Draft Order fixing the number of seats to be elected and the extent of the wards into which the said Municipal area of the Municipal Councils to be divided and wards to be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Scheduled to the Draft Order, bearing क्र.१२-एमयुएन-१-कावि ५७१-२०१८, दिनांक १७ सप्टेंबर २०१८ was published as required by the proviso to sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965, for information of the residents of the Mouda Nagar Panchayat.

After carefully considering the objections received by me in respect of the said draft order, I, Ashwin Mudgal, Collector of Nagpur District in exercise of the powers conferred on me by sub-section (1) of Section 10 of the said Act, hereby make the following order namely :—

ORDER

No. Desk-XII-Mun-1-WS-605-2018.—

Whereas, the Commissioner and Regional Director of Municipal Administration, Nagpur Division, Nagpur by his order क्रमांक एम.यु.एन.-१९-(३)-कावि-२३७-२०१८, दिनांक २५-०९-२०१८ issued under sub-section (2) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) has fixed for **Mouda Nagar** Panchayat the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including the number of Seats reserved for women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as shown below :—

(1)	The number of Councillors to be elected	17
(2)	The number of Seats to be reserved,	09
	(a) For the Scheduled Castes	02
	(b) For the Scheduled Tribes	02
	(c) For the Backward Classes of Citizens	05
(3)	The total No. of seats reserved for Women (Including the number of seats to be Reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens).	09
(4)	Out of seats at serial No. (3), the number of seats reserved for Women belonging to Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at serial number 2(a), (b) and (c) respectively are as under :—			
	(a) For the Scheduled Castes	01
	(b) For the Scheduled Tribes	01
	(c) For the Backward Class of Citizens	03
(5)	Number of seats to be reserved for Women as General category [number of seats at Serial Number (3) minus number of seats at Serial Number (4)].	04

2. Now, therefore, in exercise of the powers conferred on me. By Order क्र.रानिआ-नप-२०१८-प्रक्र१२-का०६, दिनांक ०८-०८-२०१८ of the State Election Commissioner, Maharashtra read with sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, *Nagar Panchayats* and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL. of 1965). I, Ashwin Mudgal the Collector of Nagpur District hereby fixed the number and extent of the wards into which the said Municipal area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes, the Backward class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes, the Backward class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule to this order.

3. This Order shall take effect for the purpose of the next General Elections held immediately following the date of this Order.

SCHEDULE

Wardwise Population, Boundary of Ward and Reservation

Mouda Nagar Panchayat General Election-2018.

प्रभाग क्रमांक (Ward No.)	प्रभागाचे नाव (Name of the Ward No. if any)	प्रभागाची एकूण लोकसंख्या, अनु. जातीची लोकसंख्या, (Total Population of Ward SC-Population ST-Population)	जागा क्रमांक (Seat No.)	प्रभागाची व्याप्ती (Discription of boundary of the ward) (उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम)	आरक्षणाची स्थिती, किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु. जाती/अनु. जमाती/नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनु. जाती/अनु. जमाती/ना.मा.प्र. स्त्रियांसाठी धरून) Reservation Category, SC, ST, OBC, Women in SC, ST, OBC Category
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1.	Total 841 SC—186 ST—31			<p><i>North.</i>— Survey Number 193 to Namdev Vaidya's Agriculture, NTPC Nearby parts.</p> <p><i>East.</i>— From Namdeo Vaidya's farm to Suresh Hatwar's farm to Paramatma Lanjeshwar's House.</p> <p><i>South.</i>— Parmatma Lanjeswar to Kesalpur T-Point to Sameshchandra Nandvandar to Old Bridge to Dnyaneshwar Pise to Survey No. 28.</p> <p><i>West.</i>— Survey Numer 31 to Ramtek Highway Takshshila Nagar to Survey No. 193.</p>	Scheduled Castes (SC)
2.	Total 920 SC—94 ST—37			<p><i>North.</i>— Survey Number 226 to Survey No. 303 NTPC Nearby Part.</p> <p><i>East.</i>— Survey Number 303 to Survey No. 311 to Survey No. 101 to Dhande's Farm to Bajar Samiti Complex to Arjum Bar.</p> <p><i>South.</i>— Arjun Bar to Avanti Medical to Minarva Bar to Ananta Lanjewar.</p> <p><i>West.</i>— Ananta Lanjwar to Survey No. 133 to Survey No. 226.</p>	General

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
3.	Total 775 SC—56 ST—8		<i>North.</i> —	Survey Number 321 to Survey No. 323 to Survey No. 324.	General Women
			<i>East.</i> —	Survey Number 324 to Survey No. 332 to Gopalakrishna Nagari to Rajendra Rawata.	
			<i>South.</i> —	From Rajendra Rawate to Sikandar Beg to Hemraj Savarkar to Bandu Kumbhalkar to Dayaram Pise to Eknath Madankar to Sudhakar Gadhve.	
			<i>West.</i> —	Sudhakar Gadhve to Maharaja Enterprises to Bajar Samiti Complex to Survey No. 328 to Survey No. 321.	
4.	Total 810 SC—59 ST—18		<i>North.</i> —	Balwant Bamotra to Dnyanganga Convent to Survey No. 345, 346, 347 Survey No.353.	(OBC Women)
			<i>East.</i> —	Survey Number 353 to Survey No. 356.	
			<i>South.</i> —	Survey Number 356 to Babhare Petrol Pump to Ismail Chhaware to Nandu Pise to Tahasil Office.	
			<i>West.</i> —	Tahasil Office to Vinayak Tijare to Balwant Bamotra.	
5.	Total 895 SC—78 ST—41		<i>North.</i> —	Ramlal Yelane to Jumman Ansari.	General
			<i>East.</i> —	Jumman Ansari to Dhanraj Sandel to Ravi Medical to Bus Stand.	
			<i>South.</i> —	Bus Stand to Pitambar Lambodari to Ambika General Stores.	
			<i>West.</i> —	Ambika General Stores to Tarachandra Ingale to Dilip Sirsam to Raut Cable to Maroti Zade to Ramlal Yelance.	
6.	Total 948 SC—120 ST—24		<i>North.</i> —	Vimal Ingale to Dangre to Dhananjay Krushi Kendra.	General Women
			<i>East.</i> —	Dhananjay Krushi Kendra to Shivdas Tavkar to Dasharath Potbhare to Ramchandra Wange to Janata Vidyalaya.	
			<i>South.</i> —	Janata Vidyalaya to Veterinary Hospital to Water Tank to Tahsildar Quarter to Kamlakar Larokar to Ramlal Jervekar.	
			<i>West.</i> —	Ramlal Jervekar to Kanthiram Kapase to Tushar Kavale to Vimal Ingle.	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
7.	Total 943 SC—175 ST—48		<i>North.</i> — Deepak Petrol Pump to Government ITI to Venkateshwarrao Ravi. <i>East.</i> — Venkateshwarrao Ravi to Pramod Nakade to Karmore ITI to Natthu Potbhare shop. <i>South.</i> — Natthu Potbhare shop to Teli Samaj Bhawan to Umashankar Yadav. <i>West.</i> — Umashankar Yadav to Filter plant to Survey Number 20 (River Banks) to Devendra Sharma, Uttam Tambe to Deepak Petrol Pump.	Scheduled Cast Women (SC Women).	
8.	Total 794 SC—19 ST—61		<i>North.</i> — Gujwarwada rear Kanhan River Bank to Public Toilets to Vilas Dhanajode. <i>East.</i> — Vilas Dhanajode to Malabai Amagade to Madhukar Gadhve to Madhavrao Fulbandhe to Ashok Mathanikar. <i>South.</i> — Ashok Mathanikar to Ganpatrao Kharwade to Shivaji Shende to Kanhan River. <i>West.</i> — Kanahan River to near Masjid Nala to Gujarwada rear Kanhan River.	OBC Women.	
9.	Total 937 SC—38 ST—20		<i>North.</i> — Ram Mandir to Kishor Dhakate to Ramchandra Mankar. <i>East.</i> — Ramchandra Mankar to Govinda Jaiswal Shop to Ganesh Akare to Munna Daga to Nagar Panchayat Complex to Shirkrushna Temple. <i>South.</i> — Nagar Panchayat Complex to Shirkrushna Temple to Shrirang Hadge. <i>West.</i> — Shrirang Hadge to Arun Gadhve to Prabhakar Isalwar Ram Mandir.	General.	
10.	Total 774 SC—46 ST—122		<i>North.</i> — Vitthal Kumbhare to Rajaram Mehar to Upasrao Katkar to Somaji Ninave to Bhikaji Parate. <i>East.</i> — Bhikaji Parate to Shriram Balbudhe to Nilkanth Donekar. <i>South.</i> — Nilkanth Donekar to Subhash Dhanjode to Bhagwan Dhanjode to Arjun Motharkar to Sukhdev Dekate. <i>West.</i> — Sukhdev Dekate to Ekaji Mankar to Vitthal Mandir to Namdev Vaidya to Vitthal Kumbhare.	General Women.	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
11.	Total 933 SC—155 ST—23		<i>North.</i> —	Indubai Zalke to Maroti Bagde to Panchayat Samiti Quarter to Panchayat Samarpan Area to Rasool Pathan Shop to Bharat Saw Mill.	OBC Women.
			<i>East.</i> —	Bharat Saw Mill to Prakash Pandhare to Shivshankar Kumbhalakar.	
			<i>South.</i> —	Shivshankar Kumbhalkar to Harishankar Yadav to Laxman Balbudhe.	
			<i>West.</i> —	Laxman Balbubdhe to Kailas Bhole to Ramkishan Parate to Z. P. Primary School to Duryodhan Kumbhare to Devrao Vaidya to Kawadu Mankar to Kanthiram Kapse to Indubai Zalke.	
12.	Total 877 SC—96 ST—27		<i>North.</i> —	Survey Number 457 to Mukunda Potbhare to Dinesh Dhande to Bhagwan Sharma to Anandrao Bhoyar.	OBC
			<i>East.</i> —	Anandrao Bhoyar to Petch Patbandhare Compound to Govind Jaiswal to Ajay Aaswale to Omprakash Pusdekar to Rehman Sheikh.	
			<i>South.</i> —	Rehman Sheikh to Survey No. 448 to Survey Nos 465 to Survey No. 478.	
			<i>West.</i> —	Survey Number 478 to Survey No. 466 to Survey No. 457.	
13.	Total 789 SC—122 ST—17		<i>North.</i> —	Shivam Medical to D. D. Bhoyar College to Rabdiwala to Survey No. 358.	OBC
			<i>East.</i> —	Survey Number 358 to Survey No. 381.	
			<i>South.</i> —	Survey Number 381 to Survey No. 431 to Survey No. 437.	
			<i>West.</i> —	Survey Number 437 to Survey No. 439 to Petch Patbandhare Compound to Shivam Medical.	
14.	Total 790 SC—124 ST—199		<i>North.</i> —	Arman Sheikh to Janardhan Mathurkar to Arun Wadibhasme to Raju Dhanjode.	General.
			<i>East.</i> —	Raju Dhanjode to Anganwadi to Sukhdev Bhojankar to Pawaddauna Road to Survey No. 472 to Survey No. 500 to Survey No. 503 to Survey No. 508 to Survey No. 521 to Survey No. 531.	
			<i>South.</i> —	Survey No. 531.	
			<i>West.</i> —	Survey No. 531 to Survey No. 515 to Survey No. 492 to Survey No. 476 to Hanuman Mandir (Taka Parisar) to Eknath Katkar to Tukaram Burde to Indrapal Somnathe to Shyamsundar Dhande to Arman Sheikh.	

SCHEDULE—Contd.

(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
15.	Total 847 SC—86 ST —318		<i>North.</i> — Ravindra Talegaonkar to Raju Jaiswal to Diwalu Vaidya to Sudam Vaidya Hotel to Ghatole Hospital. <i>East.</i> — Ghatole Hospital to Varlu Hatwar to Tulshiram Vaidya. <i>South.</i> — Tulsiram Vaidya to Ramji Mankar to Yashwant Katare to Shanta Ninawe to Harishchandra Dhakate to Gopichand Channe to Namdev Kumbhare to Beniram Nimje. <i>West.</i> — Beniram Nimje to Keshav Hedau to Ramchandra Nimje to Raju Mathanikar to Ravindra Talegaonkar.		Scheduled Tribes Women (ST Women)
16.	Total 785 SC—39 ST —317		<i>North.</i> — Shamrao Bawane to Mangru Bawane to Mangesh Shende to Anandrao Mathanikar. <i>East.</i> — Anandrao Mathanikar to Krishnarao Kuhikar to Shankarrao Barapatre to Hanuman Mandir. <i>South.</i> — Hanuman Mandir to Tukaram Meshram to Harichandra Bhure. <i>West.</i> — Harichandra Bhure to River kath Dhivar Mohalla Nala to Shamrao Bawane.		Scheduled Tribes (ST)
17.	Total 938 SC—134 ST —322		<i>North.</i> — Ashok Dadmal to Gaurabai Shende to Sanjay Parate to Pandharhi Barapatre to Fakira Sonkusare to Jhama Barapatre to Dnyaneshwar Kuhikar. <i>East.</i> — Dnyaneshwar Kuhikar to Rajendra Mankar to Soma Khode to Raju Chavare to Survey No. 580 to Survey No. 562 to Survey No. 532. <i>South.</i> — Survey No. 532 to Survey No. 542 to Survey No. 545. <i>West.</i> — Survey Number 545 to Moreshwar Nandeshwar to Mohan Parate to Chunnilal Parate to Ashok Dadmal (Part of the entire river bank).		General Women.

ASHWIN MUDGAL,

Collector,
Nagpur.Nagpur :
Dated the 28th September 2018.